

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालील सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता रु. ९९.४० लाख या रक्कमेस खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत...

महाराष्ट्र शासन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग,  
शासन निर्णय क्रमांक आयटीआय-२०२४/प्र.क्र. १६२/व्यशि-३,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : ०४ फेब्रुवारी, २०२५

वाचा :

- १) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. टिआरएन-२०२३/प्र.क्र.६६/२३/१२-अ, दि. २७.०९.२०२३
- २) संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र: व्यशिप्र-२०२४/आस्था-४/गट-क/प्रशिक्षण/इंडो-जर्मन/का-४/०२ दि. १४.१.२०२५ चे पत्र

प्रस्तावना :

राज्य शासन सेवेत सर्व स्तरावर कार्यक्षमता वाढवून गतिमान प्रशासन होण्याकरीता राज्यातील कर्मचारीवृंद यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आर्थिक, सामाजिक व तांत्रिक बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाणे व प्रशासनामध्ये बदलासाठी आवश्यक असणारी लवचिकता साध्य करणे यासाठी सर्व स्तरावर प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये राज्य प्रशिक्षण धोरण-२०११ नुसार यशदा, पुणे (शिखर संस्था) तसेच विभागीय व जिल्हा स्तरावर घोषित करण्यात आलेल्या प्रशिक्षण संस्थांचे निवासी प्रशिक्षण शुल्काचे दर सुधारित करण्यात आले आहे.

संदर्भ क्र. २ अन्वये संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांनी दिलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रादेशिक कार्यालय नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, मुंबई व पुणे या प्रादेशिक विभागातील त्यांच्या अधिपत्याखालील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांना इंडो-जर्मन टूल्स रुम, औरंगाबाद येथे प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत व त्याकरीता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

**शासन निर्णय :**

संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अधिपत्याखालिल प्रादेशिक कार्यालय नाशिक, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, अमरावती, मुंबई व पुणे या प्रादेशिक विभागातील गट क कर्मचाऱ्यांकरीता इंडो-जर्मन टूल्स रुम, औरंगाबाद येथे तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यास खालिलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	विभाग	प्रशिक्षण संस्था	प्रशिक्षणा थर्चाची संख्या	प्रशिक्षण कालावधी	प्रतिदिन दर	रक्कम
१	नाशिक	इंडो-जर्मन टूल्स रुम, औरंगाबाद	९०	१२ दिवस	१५३४/-	१६,५६,७२०/-
२	छत्रपती संभाजी नगर		९०	१२ दिवस	१५३४/-	१६,५६,७२०/-
३	अमरावती		९०	१२ दिवस	१५३४/-	१६,५६,७२०/-
४	नागपूर		९०	१२ दिवस	१५३४/-	१६,५६,७२०/-
५	पुणे		९०	१२ दिवस	१५३४/-	१६,५६,७२०/-
६	मुंबई		९०	१२ दिवस	१५३४/-	१६,५६,७२०/-

२. सदर प्रशिक्षणास खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे.

अ) प्रशिक्षण कार्यक्रमांच्या खर्चाची कमाल मर्यादा प्रति प्रशिक्षणार्थी, प्रति दिन रु. १५३४/- इतकी असून यामध्ये शैक्षणिक साहित्य, तज्ञाचे मानधन, त्यांचा प्रवास भत्ता

व राहण्याचा खर्च, तसेच जागेचे भाडे, स्टेशनरी, छपाई, आस्थापना भेटी व इतर सुविधांवरील खर्च यांचा अंतर्भाव राहिल.

ब) अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रवास व दैनंदिन भत्याचा खर्च शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहिल.

३. या प्रशिक्षण कार्यक्रमावर होणारा खर्च सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मागणी क्र. ZA-२-२२३०, कामगार व सेवायोजन, (०२) (०७) कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण (कार्यक्रम) (२२३० ए १९२) लेखाशिर्षातर्गत १३, कार्यालयीन खर्च या उद्दिष्टामधून वित्त विभागाद्वारे उपलब्ध होणाऱ्या तरतूदीमधून प्रादेशिक कार्यालयास त्यांच्या विभागातील प्रशिक्षणाकरीता रु. ९९,४०,३२०/- लाख (अक्षरी रु. नव्यानऊ लाख चाळीस हजार तीनशे वीस फक्त) खर्चास मान्यता देण्यात येत आहे. सदर रक्कमेस संचालनालयाच्या अधिपत्याखालील ६ प्रादेशिक विभागातील प्रशिक्षणाकरीता खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सदर खर्च बीम्स प्रणालीवर उपलब्ध होणाऱ्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.

४. आहरण व संवितरण अधिकारी लेखाधिकारी, प्रादेशिक कार्यालय, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, अमरावती, पुणे व लेखाधिकारी, प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांनी सदर योजनेसाठी उपलब्ध होणारा निधी खर्च करण्याची दक्षता खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून घ्यावी.

४.१ संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांनी प्रशिक्षणाबाबतच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास विहित कालावधीत सादर करावे.

४.२ वित्त व नियोजन विभाग यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सूचना, परिपत्रके, अटी व शर्तीचे कोटेकोरपणे पालन करावे.

५. औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षणास खर्चास वित्त विभागाच्या वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ भाग- पहिला, उप विभाग-चार, खर्चाच्या संकीर्ण बाबी संबंधी प्रदान करण्यात आलेले वित्तीय अधिकार यामधील अ.क्र. १० अन्वये भारतातील प्रशिक्षण फी वरील खर्च मंजूर करण्यास प्रशासनिक विभागास प्रदान केलेल्या वित्तीय अधिकारान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२०४१७३३४१७६०३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( भास्कर बनसोडे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. अपर मुख्य सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई

२. विशेष कार्य अधिकारी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई
३. कक्ष अधिकारी, व्यशि-१, कौशल्य , रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई
४. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
५. सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय मुंबई/पुणे/नाशिक/ औरंगाबाद/अमरावती/नागपूर,
६. सह/उप संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, संचालनालय, मुंबई
७. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय (संचालनालयामार्फत)
८. निवड नस्ती, व्यशि-३